

FABRICS LTD.

Corporate Office: 401/402, Kailash Corporate Lounge, Veer Savarkar Marg, Park Site, Vikhroli (West) Mumbai - 400 079.
Phone: 022-25181103 / 25181102 ◆ CIN No.: L17120MH1992PLC068861

Date: 17.11.2023

To,
The Bombay Stock Exchange Ltd
Corporate Relationship Dept,
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Ref: BSE Scrip Code: 521151

Sub: Newspaper cutting in connection with publication made by the Company for the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30.09.2023.

Dear Madam/Sir,

Enclosed is the newspaper publication made by the Company for extract of Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 in the newspapers viz. the Financial Express (English Daily) and Mumbai Lakshadeep (Marathi Daily) on 12th November, 2023 pursuant to Regulation 30 and 47 (1) and (3) of SEBI (LODR) Regulations, 2015.

Kindly acknowledge the Receipt,

Thanking You Yours Faithfully

For Dhanlaxmi Fabrics Limited

Mr. Vinod Jhawar (Managing Director)

DIN: 00002903 Place: Mumbai

Encl: Newspaper cuttings

Regd. Office: Bhopar Village, Manpada Road, Dombivli (East) - 421 204.

Phone: 0251-2870589 / 2870590 / 91/92 • E-mail: info@dfl.net.in • Website: www.dfl.net.in



झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

सहकार कक्ष, झोपुप्रा, सुंबई जा.क्र.झोपुप्रा/सी.ओ./ओ.डब्ल्बू./अ-२/सन २०२३/४४२९३/ए विनोकः ७९.११.२०२३

-: ऑनलाईन सोडत पध्दतीने सदनिका वाटपाची सुचना :-

-: ऑनलाईन सीडत परनीने सरिनिका वाटपायी सुपना: -जी आताँ स्था आ.ग. स्वाला मिलामां क्यांतित , उन्कू कर) है (गए), इंग्लं-कर(आट), २००(गाट), भीचे सुद्धे, समितिनो नाया, गेत. इंग्लंग गेत. मुद्धे १०), इंग्लं-करकर का नेलोक्न संप्तेचा प्रकृति स्था कर है विग मात्री कामा तरिकां से तीका रुपति है विश्व कामार्थी प्रविक्ताकारीय गरियक कर है विग मात्री कामार्थिक क्षेत्रक, इक्क्पी स्था (पूर्व व गत्री करणा), होग्ना, सुंद्धे कंपकेली हि. १३/०१/२०३ तीची परकाला गार्थी प्रविक्त अधिकारी प्रमृत् शिक्षी अस्थान आतेली आहे. तथा अनुशंभां संस्थेच्या पूर्वका प्राण्ठी प्रविक्त अधिकारी प्रमृत् शिक्षी अस्थान आतेली आहे. तथा अनुशंभां संस्थेच्या पूर्वका प्राण्ठी अस्थान अस्थानी स्थान स्थानी क्षात्म प्रतिक्री स्थान १०/०१/२०३ तथा अस्थानिकारीय स्थाप सेलामा स्थाप प्रतिक्रा प्रदेश इक्तम्याल आते. स्थापिकात वादस संस्थेच्या पुत्रवंत हामाणीविमानि स्थामा सरिक्षाम्बलित स्थान अस्थानिक स्थापिकात सार्वका संस्थेच्या पुत्रवंत हामाणीविमानि स्थामा सरिक्षामाली संख्री आत्रीता अस्थानिक स्थापिकात सार्थिका सार्थ संस्थेच्या पुत्रवंत हामाणीविमानि स्थामा सरिक्षामाली सीडा अस्थानी स्थापिकात सार्थ संस्थेच्या पुत्रवंत हामाणीविमानिकाला, स्थाप इंग्लिकास स्थापिका स्थाप

ार्थ्याच्यात आन्तास्त्र चण्डाता सूम अप (Zoom App) वः आवितित केतेती आहे.
-: समेचा विषयःहोप्याद्वी पुतर्वतन प्राणिकणाचे परिवास क्र.१६७/ दि.२३.१०.२०५ व आनितासि सुन औप (Zoom App) वर जीता पद्धानी पुतर्वाता जीतीतीत हासात क्र.२ ई किंग मार्गीत पुत्र अप (Zoom App) वरीता तिकाः https://us04web.zoom.us/j/ 84738339501

Meeting ID: 84738339501 Passcode: 123456

सही/-(अरविंद जे. कांबळे) प्राधिकृत अधिकारी तथ सहकारी अधिकारी श्रेणी २, झोपुप्रा, मुंबई ठिकाणः मुंबई दिनांकः ०९/११/२०२३

.. सोडतीसाठी पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनीच ऑनलाईन लॉटरीमध्ये विहीत वेळेत व तारखेर

सारमानी बहुती. सोर्डनिका बेढी ज्या होग्डीधारकांचे नाव परितृष्ट -२ त्यये पात्र आहेत असा व्यक्ती अंध्रां अस्प, विश्वा महिला कुटूंब प्रमुख गांनी पूर्वसन्द सारातीमधील खालच्या सम्बन्धारीत स्वत्यक्ती स्वर्यकांची प्राधिकारणाज उद्यक्तामधीलिक्कितुमांकी हाम महेन आवर्षक्रित हिन्द २०/११/२०२३ पर्वत लेखी पात्रो से माणी केन्याम परिपक्तातील त्यतुर्वेतुमा सहिका यह स्व सम्बन्धार सेंद्रित सहर गटातील म्बक्तिनी हीनेत आवर्धीवर प्रासनमान्य अंध्र-अरंग, विश्व पायबनाच पूर्वत सहस्र सार्व स्वतान

	नमुना अ
	जाहिर अधिसूचना
	(इनसॉल्व्ह्न्सी ऑग्ड बॅंबरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्ह्न्सी रिझोल्युशन
	प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ९ अन्वये)
	मे. पॉईन्टीफिक डिजीटल प्राययहेट लिमिटेडच्या धनकॉचे लक्ष येधण्याकरिता
	(कॉर्पोरेट अपतदारी ठराव प्रक्रिये अंतर्गत)
	आवश्यक तपशिल
-	sometal ma

	क्ट्रंट लिमंटडच्या धनकाचे लक्ष वेधण्याकारता पतदारी ठराव प्रक्रिये अंतर्गत)				
` :	आवश्यक तर्पारील				
काँगोरेट ऋणकोचे नाव	मे. पॉईन्टीफिक डिजीटल प्रायखेट लिमिटेड				
कॉर्पोरेट ऋगकोची स्थापना तारीख	२८.०६.२०२३				
ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निवंधक – मुंबई				
काॅचींट ऋणकोचे काॅचींट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु२२२२१एमएच२०१३पीटीसी२४४९०७				
् करिंद्र ज्याकोने नेतर्गकुत कार्याया व नेत्रपुत्ता प्रशासिक कार्याया प्रशासिक कार्याया स्थित कार्याया स्थासिक कार्याया क					
कॉमोरेट ऋगकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	10.11.7078				
दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	०८.०५.२०२४ (अपतदारी ठराव आदेशाच्या प्रारंभ तारखेपासून १८० दिवस)				
अंतरिम उराव प्राधिकारी म्हणून कार्यरत असतदारी अधिकाऱ्याचे नाव व नेंदणी क्रमांक	कसल अगरवाल आववीबीआव/आवपीए-००१/आवपी-पी००८६८/ २०१७-१८/११४६६				
मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पता व ई-मेल	४८५/२५ स्कूल रोड, पीरागवीजवळ, मेट्रो स्टेशन, नवी दिल्ली- १९००८५. ई-मेल: advocate kamal.aggl@gmail.com				
अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहार करिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	४८७/२७ स्कूल रोड, पीरागडीजवळ, मेट्रो स्टेशन, नवी दिल्ली-११००८७. मोबा.:९८१११४८२२, ई-मेल: cirp.pointifo@gmail.com				
दावा सादर करण्याची अंतिम तारीख	२४.११.२०२ ३				
अंतिम ठाव प्राधिकाऱ्याद्वेत दिलेले करम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	एनए				
वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	एनए				
अ) आवश्यक नमुना व व) अधिकृत प्रतिनिधींचे तपशिल उपलब्ध असल्याचे पता	वेबर्शिकः https://ibbi.gov.in/home/downloads वास्तविक पत्ताः एनए				
	(क्सेलीट अ				

है मुक्त देखात केत आहे की, सीवी (आवर्ती) १९१/एमवी/२०२३ मधीत में, पाईन्टिसिक्स डिमीटल प्राप्तकेट सिक्टिक्स कोरीटि (स्वाव्यकोरी तथा प्रतिक्रा प्राप्त अराध्ये आहेता होने कांग्री आवर्ति क्याचीकाराने (मुंबी विद्या है) १९६९ १९६९ में की दिला आहे. पाईन्टिसिक्स डिमीटल प्राप्तकेट सिक्टिक्स प्रकारित में के कार्यीकार को की, बाल अह तथा स्वार्टिस बात अंत्रीत तथा अर्थिकार सामग्रीट सिक्टिक्स प्रकारी में के कार्योक्स को की, बात अह तथा स्वार्टिस

না (ব্যা বিয়া
হিলাহ (২) হে ১৮২৮ ব কাল্যক বাল্যকার হিলাহ (২) ১৯২৮ ব কাল্যকার কাল্যকার কাল্যকার কাল্যকার বাল্যকার কাল্যকার কাল্যকার বাল্যকার বাল্যকার বাল্যকার ব্যা নার্যকার কাল্যকার বাল্যকার বাল

जाहिर चोटीस वं लोकांना ह्या मोटीसीने कळिनिन्यात येते की, या - मालीहें, तालुका - त्याहं, फिल्हा- पालपाट, या - मालीहें, तालुका - त्याहं, फिल्हा- पालपाट, या 94660 थीं. मीटर हि जीमन मो सिमीजा मार्ट्यक्कार या. दित्तर के चीवालक मोटियाने मार्ट्यकार या. दित्तर के चीवालक मोटियाने मार्ट्यकार प्राप्त तार्वे चीवालक मोटियाने मार्ट्यकार प्राप्त कार्याच्या कर्याहर क्षाव्य स्वार्ण पालपाटी याहं हिस्स शहर हामार्ट्यक्कार प्राप्त मार्ट्यकार क्षाव्य हामार्ट्याहिकोकां क्षाव्य प्रदासकारी मिळविल्यायी रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

0

प्रक्रिया सुरू आहे. तरी , सदर जीमेंनी संबंधी कोणावीही कोणत्याही हाराची हरकत वा हितसंबध असत्यास सदर टीस प्रसिद्ध झालेबंतर १४ दिवसावे आत म्मरवाक्षीकारांच्या खालील पत्यावर लेखी जवपत्राच्यापुराब्यासह कळवावे.

मन्त्रपत्राच्या पुराव्यास्त्रह कळवाव. सही/-श्री . तुषार आर . पाटील, बकील ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग, मुळगाव,तातुका - वसई जिल्हा - पालपर वसई पीश्वम ५०९२०९

जाहीर सूचना
वेथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. हितेंद्र सदानंद
पाटील हे फ्लॅट क्र.२०४, डी-विंग, २रा मजला,
प्रभात नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसावटी
लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, एकूण क्षेत्रफळ ३२०
चौ.फु. बिल्टअप अर्थात २९.७३ चौ.मी. बिल्टअप
क्षेत्र, शिवनेरी समोर, राई गाव, उत्तन रोड, महसूल
गाव राई मुर्धे, भाईंदर (पश्चिम), तालुका व जिल्हा
ठाणे-४०११०१ या जागेचे कायदेशीर वारसदार आहेत.
मे. प्रभात एन्टरप्रावझेस आणि श्री. हितेंद्र सदानंद
पाटील व श्री. सदानंद दामोदर पाटील वांच्या दरम्यान
झालेला दिनांक २६ जुन, २००४ रोजीचा करारनामा
(बिल्डर करारनामा) झाला होता आणि स्वर्गीय श्री.
सदानंद दामोदर पाटील बांचे ०८.०१.२०१२ रोजी निधन
झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार
१) श्रीमती गीता सदानंद पाटील (पत्नी), २) श्री.
अजय सदानंद पाटील (मुलगा), ३) श्री. कैलास
सदानंद पाटील (मुलगा) व ४) श्री. हितेंद्र सदानंद
पाटील (मुलगा) हे आहेत. सर्व कायदेशीर वारसदारांनी
श्री. हितेंद्र सदानंद पाटील यांच्या नावे त्यांचे सर्व
अधिकार बाजांतर केले आहेत आता अर्जना हे ग्रान

अधिकार हस्तांतर केले आहेत. आता अर्जवार हे सर् स्टिटी २००५ मास्त्रक आहेत. य कोमा जर्मीम, इस्ती, हार्निय संस्थेम, वैश्वीकरक, कंपनी, संस्था इत्यादीन कही आगेष अस्पनाया त्यांची संधी अस्पान इत्यादीन प्राच्यांक द्वार्थी आशेष अस्य स्पृचेच्या सर्वास्थ्यपूर १४ द्विस्थान कज्ञांका, अन्या अला ज्वांची द्वारा सर, मास्त्रमंत्रपीत त्या केले अहोत असे सम्बन्धन वाहंत यांची वाँद प्याची, दिशांक: १२.११.२०२३ व्हिला प्राची वाँद प्राची अस्प्रीत स्वास्थ्य

... न्यूटर पाचा नाद घ्वावी. देनांक: १२.११.२०२३ दिलीप के. पांड्ये वकील उच्च न्यायालव गी/१०९, भाईद्वा नगर वी इमात, नवघर रोड, भाईदर पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०५.



दै. 'मुंबई लक्षदीप

this Notice, Public in general is informed that e MS. ARTI D. JARIWALA (MRS. ARTI IARAT MEHTA), member of the Prabhakar

Notice, Public in general is infor &S. ARTI BHARAT MEHT of the Skyline Co-promotion Date: 12/11/2023 Sd/-NIRAJ K. TRIPATHI

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE

12/11/2023 Sd/-NIRAJ K. TRIPATHI, Advocate, Shop No. 14, A.-5, Sector 7 Shantinagor Mc.

MON!

विपूल ऑर्गेनिक्स लिमिटेड

भीआभाषायः : 124110MH972PLC015857 भीरणीवृत्त कार्णालयः : १०.३ और वेशियान्ता स्टेट, और. बोध स्था होता होत्र अधेचे पंडाय, यूर्व - ४०००५३ अभीरण वार्णालयः : वी.६३ - ४० केटेकियाः स्थारा रोज्योः कर्राय स्थानसम्बद्धाः क्षेत्री (स्टा), सुन्दे - ४०००६ पूर. क. ०२२-६६१३९९९ फैस्सा क्रा. ०२२ - ६६१३९९७४०५ ई-मैस : info@vjpulorganics.com वेषसायुरः । мин.и/pu ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वार्षिक एकमेव आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तिय अहवालाचा निष्कर्ष

			एकमेव			एकत्रित	
अनु. क्र.	तपशिल	तिमा	ही अखेर	संपलेले सहा महिने	तिमाही :		संपलेले सहा महिने
		३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२
		अलेखापरिधित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिका
٤	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३६६०.१९	3,568.22	७,२८३.९९	3550.88	३,६८४.२२	७२८३.९
2	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)						
	(कर, अपनादात्मक आणि / किंवा विशेष साधारण वाबीनंतर)	१०७.०९	43.07	१७७.१७	१०६.८४	47.57	१७६.५
3	करापूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)						
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर)	१०७.०९	43.07	१७७.१७	१०६.८४	42.52	१७६.५
Х	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)						
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण वाबीनंतर)	99.68	87.80	१४७.६१	99.49	४१.७१	१४६.९
ų	कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता						
	समविष्ट नमा / तोटा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	99.8	80.68	१४५.१७	96.64	80.82	888.4
ξ	समभाग भाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/- प्रत्येकी)	१२८१.१९	१२८१.१९	१२८१.१९	१२८१.१९	१,२८१.१९	१,२८१.१
b	राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार						
	पुर्नमुल्यांकित राखीव वगळ्न)		0	0	0	۰	
6	उत्पन्न प्रतिभाग (१०/- प्रत्येकी)						
	(अ) सौमिकृत	60.0	0.37	8.83	0.00	0.37	8.8
	(ब) पायाभत	6.03	0.37	8.83	0,00	0,37	8.8

वर्गता अलेखारिमित आर्थिक परिणायने लेखारिमक विविद्या पुरासकीकर केले मेले आण संवासक मंद्राजरे १० केम्बेबर, २०२३ रोजी झालेक स्थान अलेखारिमित आर्थिक स्थान स्यान स्थान स



सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड

भेंत्रणीकृत कार्यालय : ३०१, आंग्र धायन्तेसा, कन्नाचा जोतार्त्रणा यर, एस. वही, रोड, क्रांसिट्सा (पंत्रिया), मुंबं, हासाग्र - ४०० ०१२, भारत. वेससाइट : www.sudarshanpharma.com ई-मेल : compliance@sudarshanpharma.com बोर्ड लाइन : ०११ २ ४२४२४१११/४४२४११११ (२० लासन) सीकायल्य : US14080H12008PLC184987

दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (आकडेवारी रु. लाखांत, विशेष

अ. क्र.	तपशील	३०.०९.२०२३ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर (लेखापरीक्षित)
१	परिचालनातुन एकुण उत्पन्न	23,368.80	४६,२४४.९०
2	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपूर्व)	६५२.३१	989.47
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपूर्व)	६५२.३१	989.57
γ	करपश्चात कालावधीकरिता निव्बळ नफा/		
	(अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	864.38	७०३.६७
4	समभाग भांडवल	२,४०६.५९	२,४०६.५९
ξ	राखीव, पुनर्मुल्यांकन राखीव वगळता	6,804.63	5,590.68
(g	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु. १०/-)		
	(अखंडित व खंडित परिचालनाकरिता) (अवार्षिकीकृत)		
	मूलभूत /सौम्यीकृत	2,02	4.86

थायी आधारावरील वित्तीय माहिती खालीलप्रमाणे आहे

	(आकडवारा रु. लाखात, ावराच स्वरूपात	ावाहत कलला नसस्यास
तपशील	३०.०९.२०२३ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न	२३,३७४.४०	४६,२४४.९०
करपूर्व नफा	६५६.५५	989.93
करपरचात नफा	868.88	७०३.९८

1: वर्षाल करणात आनेवा (मुचिवद्वता अनिवार्थता व विगोचन आवरक्कता) विनियमत, २०१५ च्या विनियमत ३३ अंतर्गत रटोक एक्सचेंबेल्क्ड द्याल करणात आनेव्या सत्यामि/वार्षिक विगोच निक्यांच्या विवादत प्राच्याच्या चारांत आहे. सद्यामांटी, वार्षिक विगोच निक्यांचे मंत्र्य प्राच्या रहेकि एक्सचेंबोले वेक्सच्या अर्थेता एक्सफ beindia.com या नार्योच चंद्रमांचे व्याप्ता शामांटी, शामांटी व्याप्ता करणात्री करणात्री

सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड करि

सही/-(हेमल मेहता) पकीय संचालक अध्यक्ष व व्यवस्था डीआयएन : ०२२१११२१

ठिकाण : मुंबई दिनांक : १०.११.२०२३

हिंदजा लेलॅण्ड फायनान्स लिमिटेड

नियम ८ (६) आणि ९ (१) अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता जाहिर लिलाव विक्री सूचना व निविदा 1444 ८ (६) अगाण ५ (६) अतार्गा आत्मूल भारत्माच्या ग्वडामाताता चाहर राष्ट्राचा वाच्या का नाम्ब्य क्षित्र के तेत्र स्वाच्या कर्या बहुनीकी कि किन्द्रमा अधिक प्रतिक्र कार्यों के प्रतिक्र के प्रतिक्र के विकास करिया कि स्वाच्या कि स्वाच्या करिया कि स्वाच्या करिया के स्वाच्या करिया कि स्वाच्या करिया करिया

प्रत्यक्ष ताब्यात असलल्या माहर	प्रत्यक्ष ताव्यात असलल्या माहरवद पाकिटामध्य प्रस्ताव आमात्रत कल्या आहत ज्याच साक्षेप्त तपशाल खाला ।दल आहत:-										
कर्जदार/	मागणी सूचना	स्थावर मालमत्तेचे वर्णन	आरक्षित किंमत	इसारा खकम ठेव	एकूण कर्ज थकवाकी						
सह-कर्जदार/	दिनांक आणि		(आरपी)	(इस्ठे)	(नोव्हेंबर २०२३						
कर्ज खाते क्र.	रक्कम			(१०% आरपी)	रोजी)						
कर्जदारः श्री. दिलीप दामोदर	१५.०६.२०१९	मालमत्ताः ड्युप्लेक्स पलॅट क्र.१९२, १९वा मजला आणि पलॅट क्र.२०२,			रू.६,४८,५५,७९१.६ ४						
पाटील	रोजी	२०वा मजला, मेघ टॉवर, सर्व्हें क्र.५४, हिस्सा क्र.२०, दिंडोशी, एस.क्र.५१,	3,78,89,320.4	(रूपये वत्तीस लाख	(रूपये सहा लाख						
सह-कर्जदारः	₹.	हिस्सा क्र.१, गाव चिंचोळी, जन ए.के. वैद्य मार्ग, मुलुंड लिंक रोड,		चव्वेचाळीस हजार	अट्ठेचाळीस लाख						
१. श्रीमती निर्मळ दिलीप पाटील	3,22,48,342/-	गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि	चोवीस लाख	नऊशे अडतीस	पंचावन्न हजार सातशे						
२. मे. अक्ष डिझायनर स्टुडिओ		खालीलप्रमाणे चतुसिमाः उत्तरेसः गोरेगाव-मुलुंड लिंक रोड; दक्षिणेसः	एकोणपन्नास हजार	फक्त)	एक्याण्णव आणि पैसे						
३. मे. सुर्योदया इंजिनियरींग		गोरेगाव-मुलुंड लिंक रोड; पुर्वेस: निवासी इमारत; पश्चिमेस: बंगला.	तिनशे सत्त्वाऐंशी		चौसष्ट फक्त)						
इंडस्ट्रीज	1		आणि पैसे पाच								
कर्ज खाते क्र.			फक्त)								

रहे आणि केमायसीमाइ विद्वित निविद्य फॉम्पेयसे मोहरबंद बोली/प्रमताब साट्र करणाणी शेवरणी तारीज ०४.१२.२०२३ रोजी हु ४.०० च्या आत वर नाहु केलेला प्रारंतिक कर्णात्वाच्या पणावर. च्या निवंद भार नाहित किंवा शेवरण्या तारकेणा पुढे आलेला निवंद अर्थय मानस्या वातील आणि त्यानुसार केटाळल्या वातील. सटेकर कोणांदी व्याव दिले वाणा नाही. नाहमोकरिता बोली/प्रस्ताव (लिलाब तारीज) उध्यय

तारीख ८५.१२, २०२३ रोगी वरीत शावा कर्यानयण्या पराधव सार्थ, ५,०० वातत आहे. प्रिष्कृत अधिकान्याच्या श्रमिशती निविदा उध्यस्यात वेहैत. स्थावस मामानेष्या निरोक्षणाची तारीख ८५१२,२०३ रोगी १,१२०० ते दु ४५.०० ते दु ४५.०० दू उपान आहे. स्पन्नेतीत कलाकी आसीन्यत पत्योष कर्य केप्यान्यत आणी अपूर्णिक खु वर्ष ६ १३ आहे आहे त्या प्रेसाने वर्ष १५ आहे त्यानुसा पूर्वेत व्याव आकारते वाहूंत. साहों कर्वता/आणि वार्यन्ता/पंता, विक्रीच्या सेवी वेशिकसीरता उपस्थित ग्रहमाची सूचन त्यात आसी आहे आणि ते वर विक्रीच्या अर्थी आणि निवस वर्षन केप्यमुसा, स्थावस मानामा खोटी करण्यासाठी

१. सद्धां कर्तरा/ आण वामान्दा/ चान, क्राक्शवा बात वामान्तामा उपास्त्र राष्ट्रपा सुन्दन त्यान आतो आह आण वर क्राक्षण अद्धा आण मध्य वण कन्यनुता, स्वाव कानाना अद क्राव्या क्रांच्या अवंदरा अवंदरा आह क्राव्या आह क्राव्या.
५. तिलाव क्रिकी वर्तामान्त्रा अर्थ व कर्ता विदिक निर्देश क्ष्मिय समित्र स्वायं क्रायः आहेत. निरंद प्रमें या सुन्द क्रेलेचा क्षेत्रिक क्रायं आहम अर्थ क्राव्या आहम.
६. त्याव सामान्त्र क्राव्यं क्राव्यं क्राव्यं त्यारं, आवश्यक वाट्यमा, आहम. क्रांच्यं क्रांच्यं क्राव्यं क्राव्यं क्राव्यं आहम अर्थक्व आहम अर्थ क्राव्यं क्राव्यं क्राव्यं क्राव्यं क्राव्यं आहम अर्थक आहम.
५. त्यान सुन्द क्रायम्य क्राव्यं क्राव्यं त्रित आस्त्र मा क्राय्यं क्राव्यं क्रा

डिमाड ड्राफ्ट फक च अधिक तपशिलाकरिता,
 दिनांक:११.११.२०२३
 ठिकाण: ठाणे

6

क्रिधन इन्फ्रा लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : २०३, जोशी चेंबर्स, अहमदाबाद स्ट्रीट कर्नाक बंदर, मस्जीद (पूर्व), मुंबई - ४०० ००९.

दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	स्थायी एकत्रित						
अ.	तपशील	तिमाहीअखेर	सहामाहीअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	सहामाहीअखेर	तिमाहीअखेर
क्र.	तपशाल	30.09.7073	30.09.7073	३०.०९.२०२२	30.09.7073	30.09.2023	३०.०९.२०२२
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
2	एकूण उत्पन्न	१९	\$19	9	१९	eış	१९७
2	अपवादात्मक बाबी व करपूर्व नफा	(8)	(१४)	(२४)	(8)	(१४)	(१२)
ş	करपूर्व व अपवादात्मक बाबीपश्चात नफा	385	६१६	(१६)	388	६१६	(49)
В	करपश्चात व अपवादात्मक बाबीपश्चात						
	नफा/(तोटा)	385	६१६	(१९)	388	६१६	(८३२)
ч	करपश्चात एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	385	६१६	(१९)	388	६१६	(८३२)
ξ	प्रदानित समभाग भांडवल	१,८९६	१,८९६	१,८९६	१,८९६	१,८९६	१,८९६
	(दर्शनी मूल्य - रु. २/- प्रतिशेअर)						
৬	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-) (रु.)						
	मूलभूत व सौम्यीकृत	035	0.54	(0.03)	0.38	०.६५	(0.66)

बरीत विश्वप है तेथी (मुंची व अन्य विमोध्य अवस्पन्तत) विनिधान, २०१५ च्या विनिधान ३३ अंतर्गत स्टॉब एक्सपेंडकडे दाखत करणात आरोल्य दि. ३०.९.२०२३ तेथी संपत्ति निधारी व सात्माहिकरिताच्या अलेखासरीचित स्थापी व एकदित विनीव निधारीच्या विस्तृत प्रारम्पणा सार्यात आहे. वि. १०.९.२०२१ तेथी संपत्तिनी निधारी व सात्माहिकरिताच्या अलेखासरीचित स्थापी व एकदित विनीव निधारीच संपूर्ण प्रारम स्टॉक एक्सपेंडेंस विकारणात्म उत्तरस्थ आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : ११.११.२०२३

रेमीडियम लाइफकेअर लिमिटेड

is, अंकी (क्ष्र), मरोक कका, ग्रंबर - ४०० ०५, घल, ई-नेम: info@remediumlifecaro.c मोअमएम: 125000MH1988PLC343805 दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमादी व सहामाहीकरिताच्या स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांचा

			तिमाही अधोर वर्षज			वर्षअछोर	
3t.	तपर्शल	\$0.09.2023	\$0.08.7073	30.09.2022	\$0.09.2023	\$0.09.7077	39.03.7073
l		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखायरीशत	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
1	परिचालनातृन एकूण उत्पन	४६८५६.९९	\$\$015,16	१५८४५,२१	U1.5099U	२५७७७.९५	40923.66
2	कालामधी/वर्षाकरिता रिव्यक्त रका/ (तोटा) (कर, अध्यादात्मक म/मा अतिमिशेष मार्मीपूर्व)	90%0,88	648.CY	\$150.00	१७६७.३ २	१०१९.६३	439.50
è	करपूर्व कातायधी/वर्षाकरेता निव्यळ नका/ (त्रोदा) (अरबादात्मक ब/बा अतिवित्रेष बाबीधरबात)	\$080.88	648.CY	२१८.९६	₹ ७६७. ३२	८६८.५८	638.50
x	कालामधी/वर्षाकरिता रिव्यक्त रका/ (तोटा) (अरमादात्मक म/मा अतिवितेष बाबीधरमात)	६५२.६९	478.63	२१८.९६	₹₹W0.3₹	८६८.५८	485.68
٩	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन (कालावधी (करवस्ता) करिता नका/ (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन (करवश्वात) यांचा समावेश)	547.59	478.63	२१८.९६	११tib.3?	८६८.५८	487.68
Ę	सम्भाग भांडबल	₹00८.00	350.00	350.00	₹002.00	350.00	350.00
9	राष्ट्रीय (पुरर्गूत्यांकन राष्ट्रीय वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये तमूद केल्यानुसार)					565.Y3	
۷	उत्पन प्रतिशेक्ष (ईपीएस) (प्रत्येकी ह. १०/-) (अस्त्रेडित च स्रंडित परिचालनाकरिता)						
1	अ) मृतभूत	8.86	98.46	8.00	22.52	₹¥.₹\$	94.00
	थ) सीम्पीकृत	§.¥ć	98.46	8.00	32.55	₹¥.₹3	94.00

मरील बितीय रिफर्श है कंपना कावदा, २०१३ में अनुस्वेद १३३ सहयापन त्याओर्गत जारी संबंधित नियम तसेच भारतात सर्वसा अंतर्गत बिहित मान्यता च मोजमाप घोरणांनुसार तथार करण्यात आले आहेत.

DHANLAXMI FABRICS LIMITED

Regd. Off: at Bhopar Village, Manpada Road, Dombivi (E), Thane, Maharashtra – 421204.
Corp. Off: 401, Kaillash Corporate Loungh, Opp Kalllash Business Park,
Vistroil (West), Mumbai Maharashtra – 400737.
Tel No: 2251-247599 (Email & info@Edintant) In Westles: www.dfl.net.in

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPT 30, 2023 | Quarter | Quarter | Six months | Year | Ending 399.06 (319.69) Net Profit (Loss) from rouniary security (Loss) from country temperature state of the second state of the second state of the second sec 12.23 (319.69) (267.09 95.92 858.11 4,474.08 Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Earnings Per Share (after extraordinary (of Rs 10 /- each)

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPT 30, 2023									
QUARTER AND TIME	I EAR EM) LD 01.		s. In Lakhs ex	ccept EPS)				
	Quarter Ending	Quarter Ending	Quarter Ending	Six months Ending	Year Ending				
Particulars	30.09.2023	30.09.2022	30.06.2023	30.09.2023	31.03.2023				
	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(Audited)				
Total income from operations and other revenues	485.55	2,251.60	509.41	994.96	8,544.85				
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax before Extraordinary items	(19.55)	(23.33)	(312.53)	(332.09)					
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(13.30)	15.97	(312.53)	(325.84)	65.54				
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(25.64)	13.46	(308.89)	(334.54)					
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.11	858.11	858.11	858.11	858.11				
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	4,637.17				
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)									
Basic :	(0.30)	0.16	(3.60)	(3.90)					
Diluted:	(0.30)	0.16	(3.60)	(3.90)	0.43				
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)									
Basic :	(0.30)	0.16	(3.60)	(3.90)	0.43				
Diluted :	(0.30)	0.16	(3.60)	(3.90)	0.43				

The above Uaudited Standalone and Consolidated Financial results for the quarter and half year ended 30.09.202 Company, were reviewed by Auditors and approved by the Audit Committee and Board of Directors at their res meetings held on 11th November 2023.

These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) as prescribe under section 133 of Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 201 and relevent amendment thereafter.

The Limited Review of the above results for the quarter and half year ended 30th Septe by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI's(LODR), Regulation, 2015

Sales are reduced mainly due to closure of proces upgradation of Plant & Machinery.

The activities of the company.

period figures.

Depreciation has reduced as Company is working on single shift basis during the quarter et of triple shift.

The Exceptional Items of Standatone results of Current Quarter comprises of Profit on sale Recovery of Bad Debts Rs 1.08 Lacs.

Recovery of Bad Dekts Rs 1.00 class.

The Exceptional times of Consciliated results Current Quarter comprises of Profit on sale of Assets Rs 5.17 L.

The Eggress of September guarter are the blanching figures between half yearly figures in respect of the full six morphished first quarter of current financial year.

Consolidated result represent the combine result of Ms Dhilavmi Faintics Limited and its subsidiary Compar Western Chichoide & Chemicals Pri.LLM. Nürmber Faintics Pt.LLM and Ms. DF.Fatics Pt.LLM.

The above is a natural of the detailed forms of quarter and half year ended 3,00 9.2025 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full formst of the quarter and half year ended 30,09.2023 Financial Results are available on the Stock Exchange website, (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfi.net.in.).

For Dhanlaxmi Fabrics Limited Sd/-

FE SUNDAY

INTERTEC TECHNOLOGIES LIMITED

No.	PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED			
		Quarter Ended 30.09.2023	Quarter Ended 31.06.2023	Year Ended 31.03.2023	Quarter Ended 30.09.2023	Quarter Ended 31.06.2023	Year Ended 31.03.2023	
1	Total Income:(from Operations or others)	0	0	189.68	0	0		
2	Net profit for the period after tax	-2.39	-1.18	-88.21	-2.39	-1.18	-222.84	
	Total Comprehensive Income (Comprising Profit) Loss) for the period (after tax)	-2.39	-1.18	-88.21	-2.39	-1.18	-222.84	
4	Paid-up Equity Share Capital(Face value Rs.10)-	756.070	756.070	756.070	756.070	756.070	756.070	
	Earming per share of Rs.10/-each: Basic & Diluted(Rs)	(0.003)	(0.002)	(0.117)	(0.003)	(0.020)	(2.950)	

The above is an extract of the detailed format of Un-audited (standalone & consolidated) financial results for the Quarte Half Year ended 30th Sapt 2023 filed with the the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (LODR/2015) Full for of the Financial Results available at the Company website-www.interate Loom & MSEI website: www.msei.in The results have been reviewed by the Audit Committee & approved in Board meeting hald on 11.11.2023



SHRYDUS INDUSTRIES LIMITED

[Formerly Known as VCK Capital Market Services Limited]

SHRYDUS

Regd. Office: M.s. Mangalam Housing Development Finance Limited, 24 & 26 Hemanta Basu Saran

R.N. Makherjee Road, Kolkata - 700001, West Bengal, India

Corporate Office: 107, Sagar Avenue, Above Batus, VR Nood, Andheri (West), Mambai - 400058

_		-				khs, except pe	
Sr.	Market and	and discount of the last	Quarter Ende		Half Yea		Year Ended
No.	Particulars	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	215.25	269.07	307.45	484.32	307.45	928.93
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	18.32	5.29	7.39	23.61	7.45	28.92
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	18.32	5.29	7.39	23.61	7.45	28.92
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	18.32	5.29	7.39	23.61	7.45	29.92
5	Profit / (Loss) from continuing operations	18.32	5.29	7.39	23.61	7.45	29.92
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	18.32	5.29	7.39	23.61	7.45	29.92
7	Equity Share Capital	1201.38	1201.38	905.88	1201.38	905.88	905.88
8	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						
9	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualized)						
A	Basic and Diluted EPS for the period from Continuing and Discontinued Operations	0.15	0.04	0.08	0.20	0.08	0.33
В	Basic and Diluted EPS for the period from Continuing Operations	0.15	0.04	0.08	0.20	0.08	0.33
C	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations	0.15	0.04	0.08	0.20	0.08	0.33

The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results of the Company for the Quarter and half year ende 30th September, 2023 field with the Stock Exchanges under Regulation, 33 of the SEBI (Listing and Other Disclosurus Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results of the Company are available on the websites of the Compan and Stock Exchange(s).

For SHRYDUS INDUSTRIES LIMITED

Place : Kolkata Date : 09th November, 2023

DHANLAXMI FABRICS LIMITED

Regd. Off: at Bhopar Village, Manpada Road, Dombivil (E), Thane, Maharashtra – 421204. Corp. Off: 401, Kallash Corporate Loungh, Op Kalliash Business Park, Vikroll (West). - Mumbai - Maharashtra – 400079. Tel No. 0225-2870389] Email ci. Infog@fl.net.ni | Website: www.off.net.in

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPT 30, 2023							
			(Rs	. In Lakhs e:			
	Quarter	Quarter	Quarter	Six months			
	Ending	Ending	Ending	Ending	Ending		
Particulars	30.09.2023	30.09.2022	30.06.2023	30.09.2023	31.03.2023		

	Quarter Ending	Quarter Ending	Quarter Ending	Six months Ending	Year Ending
Particulars	30.09.2023	30.09.2022	30.06.2023	30.09.2023	31.03.2023
	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(Audited)
Total income from operations and other revenues	425.79	2,049.97	399.06	824.85	7,886.90
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax before Extraordinary items	34.54	(51.90)	(319.69)	(285.15)	114.19
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	52.60	12.23	(319.69)	(267.09)	95.92
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	40.60	10.57	(314.69)	(274.09)	71.73
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.11	858.11	858.11	858.11	858.11
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	4,474.08
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)					() (c)
Basic:	0.47	0.12	(3.67)	(3.19)	0.84
Diluted:	0.47	0.12	(3.67)	(3.19)	0.84
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)					
Basic:	0.47	0.12	(3.67)	(3.19)	0.84
Diluted :	0.47	0.12	(3.67)	(3.19)	0.84

EXTRACT OF CONSOLIDATED UN QUARTER AND HALF			T 30, 202	3	
			(R	s. In Lakhs e:	
Particulars	Quarter Ending	Quarter Ending	Quarter Ending	Six months Ending	Year Ending
Particulars	30.09.2023	30.09.2022	30.06.2023	30.09.2023	31.03.2023
	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(Audited)
Total income from operations and other revenues	485.55	2,251.60	509.41	994.96	8,544.85
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax before Extraordinary items	(19.55)	(23.33)	(312.53)	(332.09)	108.81
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(13.30)	15.97	(312.53)	(325.84)	65.54
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(25.64)	13.46	(308.89)	(334.54)	36.92
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.11	858.11	858.11	858.11	858.11
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		1	1	-	4,637.17
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)					
Basic:	(0.30)	0.16	(3.60)	(3.90)	0.43
Diluted:	(0.30)	0.16	(3.60)	(3.90)	0.43
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)			-		
Basic:	(0.30)	0.16	(3.60)	(3.90)	0.43
Diluted :	(0.30)	0.16	(3.60)	(3.90)	0.43

- The above Uaudited Standalone and Consolidated Financial results for the quarter and half year ended 30.09.2023 of the Company, were reviewed by Auditors and approved by the Audit Committee and Board of Directors at their respective meetings held on 11th November, 2023.
- meetings ined on 11 in Workshort interest prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) as prescribe These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) as prescribe under section 133 of Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 201 and relevent amendment thereafter. The Limited Review of the above results for the quarter and half year ended 30% September 2023 has been carried of by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBIS(LODR), Regulation, 2015.

- Depreciation has reduced as Company is working on single shift basis during the quarter ended September,2023 instead of triple shift.
- ceptional Items of Standalone results of Current Quarter comprises of Profit on sale of Assets Rs 16.97 Lacs ar rry of Bad Debts Rs 1.08 Lacs. The Exceptional Items of Consolidated results Current Quarter comprises of Profit on sale of Assets Rs 5.17 Lacs an Recovery of Bad Debts Rs 1.08 Lacs.
- The figures of September quarter are the balancing figures between half yearly figures in respect of the full six month an published first quarter of current financial year.
- Consolidated result represent the combine result of M/s Dhalaxmi Fabrics Limited and its subsidiary Companies M/s Western Chloride & Chemicals Pvt Ltd, M/s. Dhanesh Fabrics Pvt Ltd and M/s. DFL Fabrics Pvt Ltd.
- The state of the s

For Dhanlaxmi Fabrics Limited Vinod Jhawar (Managing Director - DIN: 00002903)

KRIDHAN INFRA LIMITED

Regd Office: 203, Joshi Chambers, Ahmedabad Street, Carnac Bunder, Masjid East. Mumbai- 400 009.

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

		S	TANDALO	NE	CONSOLIDATED			
S. N.	Particulars	Quarter Ended 30.09.2023			Quarter Ended 30.09.2023	Half Year Ended 30.09.2023	Quarter Ended 30.09.202	
		UnAudited	UnAudited	UnAudited	UnAudited	UnAudited	UnAudited	
Т	Total Income	19	37	9	19	37	19	
II	Profit before exceptional items and tax	(4)	(14)	(24)	(4)	(14)	(12	
ш	Profit before tax and after	`1			` [` 1		
	exceptional items	342	616	(16)	341	616	(57	
IV	Profit/(Loss) after tax and after exceptional items	342	616	(19)	341	616	(832	
٧	Total Comprehensive Income after Tax	342	616	` '	341	616	(832	
VI	Paid-up Equity Share Capital	1896	1,896	1,896	1,896	1,896	1,89	
	(Face Value: Rs. 2/- per share)							
VII	Earnings Per Share -							
	(of Rs.2/- each) (Rs.)							
	Basic & Diluted	0.36	0.65	(0.02)	0.36	0.65	(0.88	

Place : Mumbai Date : 11/11/2023

6

The above is an extract of the deailed format of unaudited standaone and consolided financial results for the quarter and half year ended 30° September 2023 filed with the Stock Exchanges under Regulation (33) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standaione and onsolidated financial results for the quarter and half year ended 30th September 2023 is available with Stock Exchange website.

For and on behalf of Board of Director Gautam Suri Executive Director Din: 08180233 FORM A
PUBLIC ANNOUNCEMENT

is incorporated/registered Corporate Identity No. of corporate U36109MH2012PLC226651 delater — a serial of dopposite in the control of t debtor Address of the registered office and principal office (if any) of corporate

Mumboi, Meharashina, 400 OSI.

Email Idi: graju, rranjasaviligarasi, com
Addresse, Rossaccono Iracdevano; Resolution
Podessionals Private Limited, 101, Karakia,
Arium - 2, Dross Rhadt N., Christola MIDC, Ar
Mumbai - 400098

Fanal Idi: Ciposi Birgo, con, gilarispo, coin
November 24, 2023

November 24, 2023

Lane of anoptiment of IRP is November 10.

(a) https://libbi.gouin/home/downloads representatives (b) Not Applicable

The financial creditors shall submit their creditors may submit the proof of claims i

Date: November 11th 2023 Place: Mumbai

ASSAM ENTRADE LIMITED
CIN NO. 120219WB1985PLC096557
REGD OFF: 16 TARA CHAND DUTTA STREET,2ND FLOOR, KOLKATA-700073 Webs site: www.assamentrade.com

Extract of Unaudited Financial Results for the quarter ended on 30th September,2023

		Standalone						Consolidated					
No	Particulars	For the quarter ended			Half year ended		Year ended	For the quarter ended		Half year ended		Year ended	
140			30.06.2023 (Unaudited)		30.09.2023 Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)		30.06.2023 (Unaudited)		30.09.2023 (Unaudited)		31.03.2023 (Audited)
1	Total income from operations	146.185	195.59	171.01	341.78	276.48	636.52	146.31	195.72	171.31	342.03	276.91	637.19
2	Net profit /(ioss) for the period (before tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	52.215	55.40	54.62	107.62	65.42	118.74	52.34	55.37	54.89	107.71	65.55	118.90
3	Net profit /(loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	52.215	55.40	54.62	107.62	65.42	118.74	52.34	55.37	54.89	107.71	65.55	118.90
4	Net profit /(ioss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	39.027	(4.78)	50.70	34.25	58.67	148.70	13.19	(4.81)	50.94	8.38	58.77	148.82
5	Total Comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	39.027	(4.78)	50.70	34.25	58.67	148.70	13.19	(4.81)	50.94	8.38	58.77	148.82
6	Paid up Equity share capital	143.980	143.98	143.98	143.98	143.98	143.98	143.98	143.98	143.98	143.98	143.98	143.98
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)*				5,669.03	5,375.11	5,633.74			-	5,977.80	5,959.96	5,943.56
8	Earnings per share (EPS) of Rs 10/- each Basic EPS (Rs per share) (not annualised excluding year end) Earnings per share (EPS) of Rs 10/- each Diluted EPS (Rs per share) (not annualised excluding year end)	2.711	(0.33)	3.52	2.38	4.08	10.32	2.74	(0.33)	3.53	2.41	4.08	10.34

Notes: The ab ove is an extract of the detailed format of results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEEI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The details in pre-ide on the websites of the Stock Exchanges (www.rseindia.com) and the Company (www.assamentrade.com)

Place : Kanpur Date : 11.11.2023

Sd/- (Nishant Gupta) Managing Director DIN:00326317

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NO* A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA. INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED.

PUBLIC ANNOUNCEMENT





FLAIR WRITING INDUSTRIES LIMITED

Code to were user to recommend and registered as a partnership ferm under the indian Partnership Act, 1932 under the name of Mis Flair Writing instruments with firm registration number on Louis Apparation of Company was originally formed and registered as a partnership ferm under the indian Partnership Act, 1932 under the name of Mis Flair Writing instruments with firm registration number of the Companies Act and t

NOTICE TO INVESTORS ("NOTICE")

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [+] EQUITY SHARES OF FACE YALUE OF 8'S EACH FOOLITY SHARES OF FLAR WRITING INDUSTRIES LIMITED (THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF 8'[+] PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF 7(+) PER EQUITY SHARE) (THE "OFFER PRICE") AGGREGATING UP TO \$5,900.00 MILLION (THE "FREEN LIMITED AND AN OFFER PRICE") AND AN OFFER PRICE SHALE OF UP TO [-] EQUITY SHARES OF FACE VALUE OF 8'S EACH PE YOUR COMPANY AGGREGATING UP TO \$2,900.00 MILLION (THE "FREEN LIMITED AND AN OFFER PRICE SALE OF UP TO [-] EQUITY SHARES OF FACE VALUE OF 8'S EACH PE YOUR COMPANY AGGREGATING UP TO \$3,010.00 MILLION (THE "FOFER PRICE") AND AN OFFER PRICE SALE OF UP TO [-] EQUITY SHARES OF FACE VALUE OF 8'S EACH PE YOUR COMPANY AND SHALE OF THE SALE OF THE SHARES OF FACE VALUE OF 8'S EACH PE YOUR COMPANY AND SHALE OF THE SHARES OF FACE VALUE OF 8'S EACH PE YOUR SHARES OF FACE VALUE

Potential bidders may note the following:

Our Company, in consultation with the BRILM, has undertaken the Pre-IPO Placement of 2,401,315 Equity Shares at an issue price of ₹304.00 per Equity Share (including a premium of ₹299.00 per Equity Share) for amount aggregating to ₹730.00 million, by way of a private placement in accordance with Section 42, 62 of the Companies Act, 2013 read with the Companies (Prospectus and Allotment of Securities) Rules, 2014 and the Companies (Share Capital and Debertures) Rules, 2014, each as amended.

The Pre-IPO Placement has been undertaken pursuant to the approval of the Board and Shareholder in their meetings, each held on November 8, 2023.

The Company has allotted Equity Shares in the Pre-IPO Placement pursuant to the resolution passed by the Board in its meeting field on November 10, 2023, in the manner as set forth below:

The Company has allothed Equily Shares in the Pre-IPO Placement pursuant to the resolution passed by the Board in its meeting field on November 10, 2023. In the manner as set forth below:

November 10, 2023

2, 401.315

304.00

304.00

304.00

304.00

305.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

306.00

30

BOOK RUNNING	REGISTRAR TO THE OFFER			
≯ nuvama	AXIS CAPITAL	LİNK Intime		
Nuranax Wealth Management Limited (formetly fixors as Edinesias Securites Limited)** 801 - 804, Wing A, Bulding No 3, Inspire BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051, Maharashtra, India India (Fixor) 122 4009 4400 E-mail: fixel pool/25/@pravama.com Lemail: fixel pool/25/@pravama.com Contact person: IM. Mailsh Teliyarii SEBI registration no: IMM/2000/51004	Asis Capital Limited 1º Floor, Asis House, C-2. Wadis Informational Centre, Pandurang Budhar Marg, Worl, Murmbal - 400 025, Maharsehhra, India Elemaitr Knilpo@asiscap.in E-maitr Knilpo@asiscap.in Website: www.asascpatal.com Investor grievance e-mait.com/paints@asiscap.in SEBI registration no.: INM00012029	Link letine India Private Limited C-101.1 Filoro, 24 Perk. L. B.S. Mary, Wiknoil West Murbai. 400 083. Maharashta, India Telephone: 91 81 081 14999 E-mail: Ranwrling.joo@linkrime.co.in Orthodor. 16 16 16 16 16 16 16 16 16 16 16 16 16		

For FLAIR WRITING INDUSTRIES LIMITED On behalf of the Board of Directors

Company Secretary and Compliance Officer
FLAIR WRITING INDUSTRIES LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and enhor considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filled the DRHP district July 14, 2023 read with the addendum on the DRHP district September 13, 2023 with the SEBI. The DRHP is sanitable on the website of SEBI at www.sets.govin.website of the SEBI at the sex of SEBI at www.sets.govin.website of the SEBI may be set to the SEBI

with SEID for making any investment decision, annuouncement has been propared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of securities for sale in any jurisdiction, including set States, and any securities described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption station. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the Company and that will contain detailed information about pany and management, as well as financial statements. However, no offering of securities to being mate in the United States.

financialexp.epa.in

Place: Mumbai Date : 12.11.2023